

सर्व उमेदवारांना सूचना :

कॅंप फेरीसाठी विकल्प भरण्याबाबत अनेक उमेदवारांमार्फत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन राजपत्रातील नियमानुसार दुसऱ्या व तिसऱ्या कॅंप फेरीसाठी विकल्प नमुना भरायला मुदत देण्यासाठी कॅंप फेरी २ मधील नियतवाटप रद्द करून दुसऱ्या व तिसऱ्या कॅंप फेरीसाठी विकल्प नमुना भरायला किंवा पुर्वी भरलेला विकल्प नमुन्यामध्ये बदल करण्यास मुभा देऊन नवीन संशोधित (सुधारित) वेळापत्रकानुसार (revised schedule) MAH AAC CET 2018 प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यासुचनेद्वारे आपणास असे कळविण्यात येते की द्वितीय कॅंप फेरीद्वारे झालेले जागांचे तात्पुरते नियतवाटप रद्द करण्यात येत आहे .

- सदर प्रक्रिया हि पहिल्या कॅंप फेरीनंतर दुसऱ्या कॅंप फेरीसाठी संकेतस्थळावर दर्शविण्यात आलेल्या रिक्त जागांच्या यादीनुसार पुढील कॅंप संशोधित कॅंप फेरी २ साठी सुरवात करण्यात येतील. त्यानुसार पहिल्या कॅंप फेरीमध्ये ज्या उमेदवारांनी त्यांना झालेल्या जागेचे तात्पुरते नियतवाटप त्यांच्या स्वतःच्या लॉगइन मधून फ्रीज करून ए.आर.सी. केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशे उमेदवार त्या त्या जागांवर महाविद्यालयात जाऊन प्रवेशाची पुढील प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करू शकतील.
- १) ज्या उमेदवारांना पहिल्या कॅंप फेरीमध्ये त्यांनी दिलेल्या विकल्पांपैकी कुठल्याही विकल्पाचे जागा नियतवाटप झालेले नाही असे,
 - २) ज्या उमेदवारांना पहिल्या कॅंप फेरीमध्ये त्यांनी दिलेल्या पहिल्या विकल्पा व्यतिरिक्त खालील विकल्पामधील जागेचे तात्पुरते नियतवाटप झालेले आहे व त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लॉगइन मधून कुठलीही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही असे,
 - ३) ज्या उमेदवारांना पहिल्या कॅंप फेरीमध्ये त्यांनी दिलेल्या पहिल्या विकल्पा व्यतिरिक्त खालील विकल्पामधील जागेचे तात्पुरते नियतवाटप झालेले आहे व त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लॉगइन मधून त्या विकल्पासाठी नॉट फ्रीज हा पर्याय निवडून त्यापुढील ए.आर.सी. केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे व पुढच्या कॅंप फेरीसाठी प्रयत्न करीत आहे असे,
 - ४) तसेच ज्या उमेदवारांनी पहिल्या कॅंप फेरीसाठी विकल्प नमुना भरलेला नव्हता असे,

वरीलपैकी सर्व उमेदवार हे संशोधित कॅंप फेरी २ किंवा त्यापुढील सर्व फेऱ्यांसाठी नियमानुसार पात्र असतील.

सदर उमेदवार हे पुढील प्रत्येक फेरीसाठी नव्याने विकल्प नमुना भरू शकतील किंवा आधी भरलेल्या विकल्प नमुन्यात बदल करू शकतील.

- सदर निर्णयानुसार नियतवाटप रद्द झालेल्या उमेदवारांनी भरलेले शुल्क कोणतेही कपात न करता महाविद्यालयाने उमेदवारांना तत्काळ परत करावे तसेच अशा उमेदवारांनी महाविद्यालयामध्ये सादर केलेली मुळ कागदपत्रे त्यांना विनाविलंब परत करावीत.